

# तहानलेला कावळा




प्रथम  
**A**

एक कावळा होता.

एकदा त्याला खूप तहान लागली.

तो पाणी शोधू लागला.



त्याने इकडे पाहिले, पाणी नाही.

तिकडे पाहिले, पाणी नाही.

पुढे पाहिले, पाणी नाही.


मागे पाहिले, पाणी नाही.

पाणी कुठेच नाही.

आता काय करणार ?



दूरवर त्याला एक झोपडी दिसली.  
झोपडीच्या दारात एक मडके होते.  
कावळा उडत उडत झोपडीपाशी गेला.






४

तो मडक्यावर जाऊन बसला.

मडक्यात पाणी कमी होते.


कावळ्याची चोच पाण्यात बुडेना.

आता काय करणार ?





कावळ्याने एक खडा उचलून पाण्यात टाकला.  
मडक्यातले पाणी वर आले.







मण त्याने दुसरा खडा टाकला.

मडक्यातले पाणी अजून वर आले.

मण त्याने तिसरा खडा टाकला.

मडक्यातले पाणी चांगलेच वर आले.





असे करत त्याने खूप खडे पाण्यात टाकले.  
आता मडक्यातले पाणी खूप वर आले.




कावळ्याने पाण्यात चोच बुडवली.  
तो भरपूर पाणी प्यायला.



आणि आनंदाने उडून गेला.





## **PRATHAM - Mumbai Education Initiative**

Illustration : Harish Patil

**Pratham - Mumbai Education Initiative**

Tahanlela Kawala (Marathi)

**Rs. 15**

**Add.:** Y. B. Chavan Center, Gen J. Bhosale Marg, Nariman Point, Mumbai 400 021. Tel.:22886975